

आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत
अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील
महिन्याच्या १ तारखेस अदा होण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अआशा-२०१५/प्र.क्र.१८६/का.११
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : २३ नोव्हेंबर, २०१५.

वाचा:-

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.अआशा-२०१२/ प्र.क्र.१६९/ का.११,
दि.३१/१०/२०१२.
- २) आदिवासी विकास विभागात शासन निर्णय क्र. अआशा- २०१२/प्र.क्र.१६९/का.११,
दि. ०२.०१.२०१५
- ३) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१५/(१५/१५)/अर्थसंकल्प
दि. १३/८/२०१५
- ४) मा. मंत्री (आ.वि.) यांच्याकडे दि.१५/०९/२०१५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त अआशा-
२०१५/ प्र.क्र.१८६/का.११, दि.०८/१०/२०१५.

परिपत्रक :-

आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्यांची देयके “ आश्रमशालार्थ” वेतन प्रणालीद्वारे अदा करण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भाधिन क्र. १ अन्वये शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. तसेच सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन दरमहा १ तारखेला आश्रमशालार्थ प्रणालीद्वारे अदा न झाल्यास संबंधित प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक व प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधिन क्र. २ अन्वये आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.

२. आश्रमशालार्थ या प्रणालीद्वारे वेतन व भत्ते अदा होत असले तरी ही शिक्षक लोकप्रतिनिधी / जनप्रतिनिधी व शिक्षकांमार्फत पुढील महिन्याच्या १ तारखेस वेतन अदा होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने ज्या शाळांनी परिपूर्ण वेतन देयके संबंधित आहंरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे विहित करण्यात आलेल्या कालावधीत सादर केली असल्यास अशा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या १ तारखेस अदा करण्यात यावे.

३. अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्या महिन्याचे वेतन अदाई करावयाची आहे त्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आपली परिपूर्ण व अचूक देयके संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे पाठवावीत. संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी अशी देयके त्वरीत कोषागाराकडे पाठवून पुढील महिन्याच्या १ तारखेला सर्व अनुदानित आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांची वेतन अदाई करावी. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याकरिता खालील अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

अ.क्र.	शाळेचा प्रकार	वेतन देयकात परिपूर्ण व अचूक माहिती भरून विहित कालावधीत (१५ तारखेपर्यंत) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करण्याकरिता जबाबदार अधिकारी	वेतन १ तारखेस अदा करण्याकरिता आहरण व संवितरण अधिकारी	या संपूर्ण कामाकरीता पर्यवेक्षक / संनियंत्रण अधिकारी
१	अनुदानित आश्रमशाळा	संबंधित शाळांचे मुख्याध्यापक	प्रकल्प अधिकारी	सर्व अपर आयुक्त.

४. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण व अचूक वेतन देयके तयार करून १५ तारखेपर्यंत न पाठविल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व विहित कालावधीत देयके प्राप्त होऊन ही संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेस अदा न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल. आवश्यकता पडल्यास जबाबदार मुख्याध्यापक/अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११२७१२३५४८६६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु.ना.शिंदे)

उप सचिव, आदिवासी विकास विभाग

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मंत्री आदिवासी विकास विभाग यांचे खाजगी सचिव.
- ३) मा. राज्यमंत्री आदिवासी विकास विभाग यांचे खाजगी सचिव.

- ४) मा. मुख्यसचिव यांचे स्वीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य
- ५) प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) सचिव, माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ८) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ९) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) महालेखापाल (लेखा परिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १, मुंबई.
- १२) महालेखापाल (लेखा परिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- २, नागपूर.
- १३) सर्व निवासी लेखा परिक्षा अधिकारी.
- १४) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १५) सर्व उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवड नस्ती (का.११), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.